

ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके "पंचायतराजसेवार्थ" प्रणालीद्वारे तयार करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: सेवार्थ-२०१२/प्र.क्र.१५६/आस्था-११.**

**बांधकाम भवन इमारत, १ मजला, २५- मझबान पथ,**

**फोर्ट, मुंबई- ४००००१,**

**तारीख: २२ जुलै, २०१४.**

**वाचा -**

- १) शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र, सेवार्थ-२०१२/प्र.क्र.१५६/ आस्था-११, दिनांक १९ नोव्हेंबर २०१२.

**प्रस्तावना -**

ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व जिल्हा परिषद कर्मचा-यांचे (शिक्षक वगळून) दरमहाचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.सेवार्थ-२०१२/प्र.क्र.१५६/आस्था-११, दिनांक १९ नोव्हेंबर २०१२ निर्गमित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सद्यःस्थितीत प्रायोगिक तत्वावर ( Pilot Basis) राज्यातील ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, सातारा या पाच जिल्हा परिषदांतील कर्मचा-यांचे वेतन देयक "पंचायतराजसेवार्थ" या संगणक प्रणालीद्वारे माहे जून, २०१४ चे माहे जुलै, २०१४ मध्ये देय असलेली वेतन व भत्त्याची देयक या आज्ञावलीद्वारे काढण्याचे निदेश देण्यात आले होते. या संदर्भात दिनांक १४-७-२०१४ रोजी जिल्हा परिषद कर्मचा-यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके "पंचायतराजसेवार्थ" प्रणालीद्वारे अदा करण्याबाबतच्या या जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिका-यांसमवेत प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक झाली. प्रस्तुत बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सद्यःस्थितीत "पंचायतराजसेवार्थ" प्रणालीमधून कर्मचा-यांच्या वेतनातील वजावटी निश्चितपणे दर्शविणे शक्य होत नसल्याने प्रणालीमध्ये त्यानुसार फेरबदल करणे आवश्यक असल्याचे प्रायोगिक जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मत प्रदर्शित केले. प्रस्तुत अडचणीवर अंतरिम स्वरूपात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन निर्णय-

ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्रमांक, सेवार्थ-२०१२/प्र.क्र.१५६/ आस्था-११, दिनांक १९ नोव्हेंबर २०१२ मध्ये कार्यप्रणालीच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे.

२. ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील प्रायोगिक तत्वावर (Pilot Basis) राज्यातील ठाणे, पुणे, सातारा, रायगड व नाशिक या पाच जिल्हा परिषदांतील कर्मचा-यांची वेतन देयके "पंचायतराजसेवार्थ" या संगणक वेतन प्रणालीद्वारे पारित करताना किंवा महाराष्ट्र कोषागार नियम नमूना ४४ मधील देयके पुढील आदेश होईपर्यंत कोणत्याही वजावटी न करता एकूण स्थूल वेतनाच्या रक्कमेचे देयक प्रणालीवर तयार करण्यात यावे. कोषागाराकडून ते पारित करण्यात यावे आणि जिल्हा परिषदांना स्थूल वेतन रक्कम प्रदान करण्यात यावी. ही तरतूद सर्व जिल्हा परिषदांनाही लागू राहिल. या जिल्हा परिषदांनी वेतन वजावटीच्या रकमा संबंधित लेखाशिर्षात जमा करून कर्मचाऱ्यांची निव्वळ देय वेतन रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७२२१४२४५०४२२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अ.ए.कुलकर्णी )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे स्वीय सहाय्यक,  
मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे स्वीय सहाय्यक,  
मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक,  
सचिव (लेखा व कोषागारे) वित्त विभाग, मंत्रालय मुंबई,  
सचिव (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,

सर्व विभागीय आयुक्त,  
संचालक संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई,  
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, (सर्व)  
सह संचालक (सुधारणा) संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई,  
मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषदा(सर्व)  
जिल्हा कोषागार अधिकारी, (सर्व)  
निवड नस्ती (आस्था-११)